

अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर)
अंतर्गत विशेष शिक्षकांच्या थकित वेतन अदा
करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: आयईडीएस-२०२१/प्र.क्र.२२/एस.डी.-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०००३२
दिनांक : १७/०३/२०२१.

वाचा :-

- १) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक आयईडीएस-२०१६/(प्र.क्र.२१/१६)
/टिएनटी-५, दिनांक १९ ऑगस्ट, २०१९.
- २) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र.प्राशिसं/अएशियो/२०२०/
६००/ ३३६९, दि.०४/११/२०२०
- ३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक-पुनर्वि-२८२०/(५७/२०)
/अर्थसंकल्प, दिनांक १८/०२/२०२१

प्रस्तावना :-

केंद्र शासनाने सन १९७८ पासून विशेष गरजा असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर सामान्य शाळेत शिक्षण घेता यावे म्हणून अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) सुरु करण्यात आली. सदर योजनेतर्गत नियुक्ती असलेल्या व माध्यमिक शाळेतील युनिटवर कार्यरत असलेल्या ६५ विशेष शिक्षकांचे काही तांत्रिक कारणांमुळे अनुदान उपलब्ध न झाल्याने वेतन थकीत होते. शासन निर्णय दिनांक १९/०८/२०१९ अन्वये ७१ विशेष शिक्षकांचे माहे मार्च, २०१७ ते मे, २०१९ या कालावधीतील थकीत वेतनावरील खर्च भागविण्यासाठी रु.४.४० कोटी इतके अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार सदर शिक्षकांचे मार्च, २०१७ ते मे, २०१९ या कालावधीतील ४० टक्के वेतन अदा करण्यात आले आहे.

२. आता शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि.२६/११/२०२० रोजीच्या पत्रान्वये कार्यरत ६५ विशेष शिक्षकांचे माहे मार्च, २०१७ ते मे, २०१९ पर्यंतचे उर्वरित ६० टक्के थकित वेतन अदा करण्यासाठी व सातव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

३. अर्थसंकल्प कार्यासनाने दि.१८/०२/२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये लेखाशिर्ष (२२०२ आय ६१२) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या उद्दिष्टातून लेखाशिर्ष (२२०२ आय ६१२) ३६, सहायक अनुदाने (वेतन) या उद्दिष्टाकरिता रु.७ कोटी इतका निधी पुनर्वितरणाद्वारे उपलब्ध करून दिला आहे. त्यास अनुसरून सदर थकीत वेतन अदा करण्यासाठी तरतुद उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत कार्यरत असलेल्या ५२ विशेष शिक्षकांचे माहे मार्च, २०१७ ते माहे मे, २०१९ या कालावधीतील थकीत वेतनावरील खर्च भागविण्यासाठी व सातव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी रुपये ५,४५,००,०००/- (अक्षरी रुपये पाच कोटी पंचेचाळीस लाख फक्त) इतके अनुदान मंजूर करण्यात येत आहे.

२. सदर विशेष शिक्षकांना वेतन अदा करताना शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पुढील कार्यवाही करावी :-

- अ) माहे मार्च, २०१७ ते माहे मे, २०१९ या कालावधीकरिता सोबतच्या विवरणपत्र " अ " मध्ये दर्शविलेल्या विशेष शिक्षकांना विवरणपत्रात नमूद केल्यानुसार थकीत वेतन अदा करण्यात यावे. विशेष शिक्षकांच्या ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम अदा करण्याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती तपासणी करून निर्णय घ्यावा.
- ब) सदर विशेष शिक्षकांच्या नियुक्ती / मान्यता संदर्भातील सर्व बाबींची खात्री करावी. वेतन कालावधीमध्ये युनिट सुरु होते किंवा कसे तसेच वेतन कालावधीमध्ये त्यांनी काम केले आहे किंवा कसे याची खात्री करून केवळ काम केलेल्या कालावधीचे वरील २ (अ) मध्ये नमुद केल्यानुसार वेतन अदा करावे.
- क) विशेष शिक्षकांना न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने यापूर्वी वेतन अदा करण्यात आलेले असल्यास वरील २(अ) मध्ये नमुद केल्यानुसार परिगणना केल्याअंती अनुज्ञेय होणा-या रक्कमेतून सदर रक्कम समायोजित करून उर्वरीत रक्कम अदा करण्यात यावी.
- ड) माहे मार्च, २०१७ ते माहे मे, २०१९ या कालावधीकरिता वरील २(अ) मध्ये नमुद केल्यानुसार वेतन अदा केल्या अंती निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा. शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्वपरवानगी घेण्यात यावी.
- इ) विशेष शिक्षकांना कोणत्याही कालावधीतील वेतन **दोनदा अदा होणार नाही याची दक्षता घ्यावी.** जादा वेतन अदा झाल्यास शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल.
- ई) अदा करण्यात आलेल्या वेतनाबाबतचा अहवाल एक महिन्यात शासनास सादर करावा.

३. सदर खर्च मागणी क्रमांक लेखाशीर्ष "मागणी क्रमांक ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, १०६-शिक्षक व इतर खर्च, (०१) समग्र शिक्षा अभियान, (०१) (०२) समग्र शिक्षा अभियान (सर्वसाधारण) (राज्य हिस्सा ४० टक्के), ३६ सहायक अनुदाने (वेतन), (२२०२ १६१२)" या लेखाशिर्षाखालील सन २०२०-२१ या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा. यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना आहरण व संवितरण अधिकारी आणि आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी घोषित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३१/१४७१, दि.२८/०१/२०२१ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक १५२/२०२१/व्यय-५, दि.१५/०२/२०२१ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०३१७११५०३१४४२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(राजेंद्र पवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहाय्यक
- २) आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ३) राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, चर्नी रोड, मुंबई.
- ४) शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ५) वित्त विभाग, कार्यासन कोषा-प्रशासन-५, व्यय-५, अर्थसंकल्प-३, अर्थसंकल्प-८, मंत्रालय, मुंबई.
- ६) महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१ व २ मुंबई/ नागपूर.
- ७) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१ व २, मुंबई/ नागपूर.
- ८) संचालक, लेखा व कोषागारे, पुणे.
- ९) वरिष्ठ कोषाधिकारी, जिल्हा पुणे.
- १०) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ११) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १२) मा.मंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव.
- १३) मा.राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव
- १३) कक्ष अधिकारी, अर्थसंकल्प कार्यासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) कक्ष अधिकारी, लेखा शाखा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) निवड नस्ती (टिएनटी-५).

शासन निर्णय, क्रमांक आयईडीएस-२०२१/प्र.क्र.२२/एस.डी.-१, दिनांक १७/०३/२०२१
रोजीचे विवरणपत्र-अ

(रक्कम रुपयात)

| अ.क्र. | जिल्हा | शिक्षकांचे नांव | शाळेचे नांव | माहे मार्च, २०१७ ते मे, २०१९ पर्यंतचे अनुज्ञेय वेतन | अदा केलेले अनुज्ञेय वेतन (४० टक्के) | अदा करावयाचे अनुज्ञेय वेतन ६० टक्के |
|--------|---------|---------------------------|---|---|-------------------------------------|-------------------------------------|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
| १. | पुणे | भोज संध्या राजन | श्री. ज्ञानेश्वर विद्या. व ज्युनि. कॉलेज, आळंदी देवाची | १४२७८१९ | ५७११२७ | ८५६६९२ |
| २. | पुणे | घोलप दिपाली उत्तमराव | श्री. ज्ञानेश्वर विद्या. व ज्युनि. कॉलेज, आळंदी देवाची | ११५११७७ | ४६०४७१ | ६९०७०६ |
| ३. | पुणे | गिरी सुनिता प्रविण | श्री. ज्ञानेश्वर विद्या. व ज्युनि. कॉलेज, आळंदी देवाची | १५११०८१ | ६०४४३२ | ९०६६४९ |
| ४. | पुणे | कापरे ज्योती मुरलीधर | समता विद्या. उरुळी देवाची | १२७८२४९ | ५११३०० | ७६६९४९ |
| ५. | पुणे | खुंटे जयवंत राघू | श्री. ज्ञानेश्वर विद्या. व ज्युनि. कॉलेज, आळंदी देवाची | १०९८०२० | ४३९२०८ | ६५८८१२ |
| ६. | पुणे | पाटील मिनाक्षी नारायण | श्री. ज्ञानेश्वर विद्या. व ज्युनि. कॉलेज, आळंदी देवाची | १२६८५९७ | ५०७४३९ | ७६११५८ |
| ७. | पुणे | सारिका अरुण मोरे | शंकरराव बुट्टे पाटील विद्या. जुन्नर | १३४७५२६ | ५३९०१० | ८०८५१६ |
| ८. | पुणे | ताडफाळे स्वाती श्यामसुंदर | राजा रघुनाथ विद्यालय | १८०८६४५ | ७२३४५८ | १०८५१८७ |
| ९. | नागपूर | अगस्ती रोहिनी केशव | टिळक माध्य. शाळा, धनतोली | १७४९७४२ | ६९९८९७ | १०४९८४५ |
| १०. | नागपूर | अभ्यंकर मुक्ता निखिल | टिळक माध्य. शाळा, धनतोली | १२७६८११ | ५१०७२४ | ७६६०८७ |
| ११. | अहमदनगर | बंड धनश्री कृष्णा | सिताराम सारडा माध्य. विद्या. बागडपट्टी | १३९६४४७ | ५५८५७९ | ८३७८६८ |
| १२. | अहमदनगर | शिंदे अनुपम रामदास | सिताराम सारडा माध्य. विद्या. बागडपट्टी | १४३६७४० | ५७४६९६ | ८६२०४४ |
| १३. | अहमदनगर | वाणी सुधाकर आनंदराव | पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील माध्य. व ज्युनि. कॉलेज, बाभळेश्वर | १७१३८१४ | ६८५५२५ | १०२८२८९ |

| अ.क्र. | जिल्हा | शिक्षकांचे नांव | शाळेचे नांव | माहे मार्च, २०१७ ते मे, २०१९ पर्यंतचे अनुज्ञेय वेतन | अदा केलेले अनुज्ञेय वेतन (४० टक्के) | अदा करावयाचे अनुज्ञेय वेतन ६० टक्के |
|--------|-----------|--------------------------------------|---|---|-------------------------------------|-------------------------------------|
| १४ | कोल्हापूर | धनाळे संगिता राजू | द न्यू. इंग्लिश स्कूल आणि ज्यु. कॉलेज, इचलकरंजी | १६४२४५४ | ६५६९८१ | ९८५४७३ |
| १५ | कोल्हापूर | लंबे राधा मुकुंद (दिवटे वैशाली गणपत) | द न्यू. इंग्लिश स्कूल आणि ज्यु. कॉलेज, इचलकरंजी | १५९४०७२ | ६३७६२९ | ९५६४४३ |
| १६ | कोल्हापूर | बिरनाळे संगिता अनिल | द न्यू. इंग्लिश स्कूल आणि ज्यु. कॉलेज, इचलकरंजी | १५४७३९२ | ६१८९५७ | ९२८४३५ |
| १७ | लातूर | गोरे महादेव गणपतराव | श्री. शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल लेबर कॉलनी, लातूर | १३१५५४८ | ५२६२१९ | ७८९३२९ |
| १८ | लातूर | चिने सुभाष भिका | श्री. शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल लेबर कॉलनी, लातूर | ११६८१०० | ४६७२४० | ७००८६० |
| १९ | औरंगाबाद | शेख मोशीन नाजीम | औरंगाबाद पब्लीक हायस्कूल नेहरु शरीफ कॉलनी | १४५०२०८ | ५८००८३ | ८७०१२५ |
| २० | औरंगाबाद | श्रीमती सय्यदा अनिस हाशम | औरंगाबाद पब्लीक हायस्कूल नेहरु शरीफ कॉलनी | १३७६६३४ | ५५०६५४ | ८२५९८० |
| २१ | औरंगाबाद | पठाण झहीरखान रज्जाकखान | औरंगाबाद पब्लीक हायस्कूल नेहरु शरीफ कॉलनी | १४२६६५१ | ५७०६६० | ८५५९९१ |
| २२ | औरंगाबाद | शेख आक्रम शेख लाल | औरंगाबाद पब्लीक हायस्कूल नेहरु शरीफ कॉलनी | १४२६६५१ | ५७०६६० | ८५५९९१ |
| २३ | औरंगाबाद | शेख साजिद अहमद अमिर | औरंगाबाद पब्लीक हायस्कूल नेहरु शरीफ कॉलनी | १३७६६३४ | ५५०६५४ | ८२५९८० |
| २४ | औरंगाबाद | शेख जमिर शेख अब्दुलगनि | औरंगाबाद पब्लीक हायस्कूल नेहरु शरीफ कॉलनी | १३७६६३४ | ५५०६५४ | ८२५९८० |
| २५ | औरंगाबाद | हांडे बालु मुरलीधर | औरंगाबाद पब्लीक हायस्कूल नेहरु शरीफ कॉलनी | १४२६६५१ | ५७०६६० | ८५५९९१ |
| २६ | सांगली | जांभळे गिता जयवंत | विश्रामबाग माध्यमिक विद्यालय, वारणाली पूर्व रोड, विश्रामबाग | ११५९७०५ | ४६३८८२ | ६९५८२३ |

| अ.क्र. | जिल्हा | शिक्षकांचे नांव | शाळेचे नांव | माहे मार्च, २०१७ ते मे, २०१९ पर्यंतचे अनुज्ञेय वेतन | अदा केलेले अनुज्ञेय वेतन (४० टक्के) | अदा करावयाचे अनुज्ञेय वेतन ६० टक्के |
|--------|--------|--------------------------------|---|---|-------------------------------------|-------------------------------------|
| २७ | सांगली | रास्ते वैशाली विजय | विश्रामबाग माध्यमिक विद्यालय, वारणाली पूर्व रोड, विश्रामबाग | ११७६१९६ | ४७०४७८ | ७०५७१८ |
| २८ | सांगली | काळे अलका दीपक | श्री. बळवंतराव मराठे विद्यालय, मिरज | १५८५८८४ | ६३४३५४ | ९५१५३० |
| २९ | सांगली | मराठे शुभांगी दीपक | श्री. बळवंतराव मराठे विद्यालय, मिरज | १५५०२६५ | ६२०१०६ | ९३०१५९ |
| ३० | जळगांव | कदम विजय मुरलीधर | राष्ट्रीय विद्यालय चाळीसगांव | १३१३९६९ | ५२५५८८ | ७८८३८१ |
| ३१ | जळगांव | पाटील दिपक मोहनसिंग | माध्यमिक विद्यालय वझरखेडे, ता. भुसावळ | १२९१४५० | ५१६५८० | ७७४८७० |
| ३२ | जळगांव | पाटील निलेश नगराज | योगेश्वर माध्यमिक विद्यालय, सावखेडे तुर्क ता. पारोळा | १२५३०५९ | ५०१२२४ | ७५१८३५ |
| ३३ | जळगांव | भंगाळे पराग फकिरा | योगेश्वर माध्यमिक विद्यालय, सावखेडे तुर्क ता. पारोळा | १३६७१३६ | ५४६८५४ | ८२०२८२ |
| ३४ | जळगांव | चव्हाण किरण संभाजी | योगेश्वर माध्यमिक विद्यालय, सावखेडे तुर्क ता. पारोळा | १३६७१३६ | ५४६८५४ | ८२०२८२ |
| ३५ | जळगांव | गांगुर्डे संगीता जगतराव | माध्यमिक विद्यालय वाघरा-वाघरी ता. पारोळा | १२९७९०८ | ५१९१६३ | ७७८७४५ |
| ३६ | जळगांव | पाटील दिलीप वसंत | माध्यमिक विद्यालय वाघरा-वाघरी ता. पारोळा | १३७६१९० | ५५०४७६ | ८२५७१४ |
| ३७ | जळगांव | चौधरी राजेंद्र भगवान | माध्यमिक विद्यालय वाघरा-वाघरी ता. पारोळा | १२५८२८४ | ५०३३१४ | ७५४९७० |
| ३८ | नांदेड | संगेवार शंकर राजेंद्र | जि.प. बोधडी (बु.) ता. किनवट | १६६२२४५ | ६६४८९८ | ९९७३४७ |
| ३९ | नांदेड | पांचाळ रमाकांत आनंदराव | जि.प. बोधडी (बु.) ता. किनवट | १२७४३६४ | ५०९७४६ | ७६४६१८ |
| ४० | नांदेड | जैन राखी सुशिल | महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर | १८८५९९१ | ७५४३९६ | ११३१५९५ |
| ४१ | नांदेड | नागनपल्ले ज्ञानेश्वर गोविंदराव | मानव्य विकास विद्यालय, देगलूर | १२४०१५५ | ४९६०६२ | ७४४०९३ |
| ४२ | भंडारा | घावळे सुनिल सदाशिव | वैनगंगा विद्यालय पवनी, ता. पवनी | १५१९६९८ | ६०७८७९ | ९११८१९ |

| अ.क्र. | जिल्हा | शिक्षकांचे नांव | शाळेचे नांव | माहे मार्च, २०१७ ते मे, २०१९ पर्यंतचे अनुज्ञेय वेतन | अदा केलेले अनुज्ञेय वेतन (४० टक्के) | अदा करावयाचे अनुज्ञेय वेतन ६० टक्के |
|--------|---------|--------------------------------|---|---|-------------------------------------|-------------------------------------|
| ४३ | अमरावती | श्रीमती सुचिता श्रावणराव खोले | न्यू हायस्कूल बेलपूरा | १५०५६३० | ६०२२५२ | ९०३३७८ |
| ४४ | अमरावती | श्री.राजेश देवरावजी कांदळकर | न्यू हायस्कूल बेलपूरा | १५०५६३० | ६०२२५२ | ९०३३७८ |
| ४५ | अमरावती | कु.वैशाली विठ्ठलपंत पंडीत | न्यू हायस्कूल बेलपूरा | १५०५६३० | ६०२२५२ | ९०३३७८ |
| ४६ | अमरावती | श्री.पंजाब राघोबा पाटील | महिंद विद्यालय | १४८९३३३ | ५९५७३३ | ८९३६०० |
| ४७ | अकोला | श्री.राजेश निवृत्ती बोरले | भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, मुर्तिजापूर | १३५२३३६ | ५४०९३४ | ८११४०२ |
| ४८ | धुळे | श्री. बेहरे शांताराम गोटू | महानगर पालिका हायस्कूल, धुळे | १६६९९८३ | ६६७९९३ | १००१९९० |
| ४९ | धुळे | सौ.बेहरे वैशाली शांताराम | महानगर पालिका हायस्कूल, धुळे | १५२२९०० | ६०९१६० | ९१३७४० |
| ५० | धुळे | श्रीमती विजया प्रभाकर पाटील | जिजामाता कन्या हायस्कूल, धुळे | १५४०३७८ | ६१६१५१ | ९२४२२७ |
| ५१ | धुळे | श्रीमती सुजाता हिंमतराव शंखपाळ | महाराणा प्रताप हायस्कूल, धुळे | १३५४६२४ | ५४१८५० | ८१२७७४ |
| ५२ | यवतमाळ | सविता रामगोपाल गुल्हाने | श्री. शिवाजी विद्यालय, पोफाळी, ता. उमरखेड | १५५००२१ | ६२०००८ | ९३००१३ |
| | | | | ७४१६८३९७ | २९६६७३५६ | ४४५०१०४१ |

(राजेंद्र पवार)
उप सचिव, महाराष्ट्र शासन